FINANCIAL EXPRESS

■ AT 120% OF 10-YEAR AVERAGE

Water levels comfortable in reservoirs, except in the east

segment of the crop area is still rain-fed.

still rain-fed.
West Bengal, the biggest
rice-producing state in the
country, has irrigation coverage of only 51%, which
may be impacted if monsoon rains become deficient. Areas under pulses
and oilseeds in Maharashtra, Madhya Pradesh and

tra, Madhya Pradesh and Karnataka also depend on the monsoon in a big way. The India Meteorological Department predicted rain-fall at 96% of the long period average, while precipitation between 96-104% is treated as "normal". Water reservoirs were filled to a record 87% of their carveities offset the and

their capacities after the end of an 'above normal' monsoon

water level of the country's
143 reservoirs stood at
66.88 billion cubic metres
(bem) on Thursday, which is
38% of their combined
capacity. A year ago, the
water available in these
reservoirs was 70.30 bcm,
and the average of the last 10
years was 55.96 bcm. "Current water level of reservoirs
was 95% of the live storage
of the corresponding period
of last year and 120% of the
storage of the average of the
last 10
years," the CWC
stated. WATER LEVELS IN India's WATER LEVELS IN India's reservoirs have dropped to a level 5% below last year's record high, amid lingering concerns over heat waves in many parts of the country and monsoon tainfall being seen to be just about the normal level. However, no large impact of this on the summer crops is likely, as the stored water is still much above the 10-year average, and is seen to be sufficient to irrigate the rain-fed swathes of a griculturally important last 10 years," the CWC stated.

Of the reservoirs whose water levels are monitored by the CWC, 112 are located in the west, central and southto irrigate the rain-fed swathes of agriculturally important regions. However, if the monson turns out to be below average, as predicted by private forecaster Skymet, the eastern region could face water scarcity and crop damage.

According to Central Water Commission data, the

regions.

However, water levels in major dams in the eastern regions, especially in West Bengal, Bihar, Jharkhand

and Odisha, have dropped below last year's as well as 2022.

the last 10-year-average level. In these states, a large

Sarti @ modten

with an AIM of enhancing the quality of audits and improving transparency, the Institute of Chartered Accountants of India (ICAI) has launched the Audit Qual-यूनियन बैंक 🕖 Union Bank

SURABHI New Delhi, April 20

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the UNION BANK O INDIA, Mumbai Nepeansea Road Branch; 69A. Manisha, Opposite Petit Ha Numbai Nepeansea Road, Mumbai, Maharsathra 400006, under the Securitisation ar Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act 200] ule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Deman-cideot adated 70:1022 calling upon the Borrowers/Co-boyes/ uparators Ms. Shriaan Business Solution Pvt Ltd, Ms. Swapna Ganesl shakata, Ms. Shrigad Chandrakand Cayara and Mrs. Saliyana Chandrakan zarakar Allas, Mrs. Sanjivani Shaligram Njahadkar to repay the amour enfonced in the noble-being 18; 19;21(678.38 (Rupees Dec Crore Ninty Yea shak Nincteen Thousand Sta Hundred Seventy Eight and paise Thirty Eigh mily as on 300;20;22 within 60 days from the said notice.

ity Maturity Model (AQMM) falling under the specified cri-

ity Maturity Model (AQMM) from April 1 and plans to launch the second phase of peer review from July 1. "ICAI has mandated the Audit Quality Maturity Model from April 1 to all the firms

ICAI focuses on enhancing audit quality

fallingunder the specified cri-teria," said ICAI president Aniket Talati, adding that these firms are required to compulsorily self-evaluate their audit quality maturity, using the AQMM, and get it

reviewed by the peer reviewer reviewed by the peer reviewer alongside the peer review.

The level of the firm arrived at by the peer reviewer will be displayed on the ICAI website, he told reporters on Thursday.

CENTRAL RAILWAY

		VA	RIOUS WORKS			
Build		resident of India, Dy.Cl SMT Mumbai - 400 001 ng work.				
S. N.	Tender Notice No.	Name of work	Approx Cost of Work (Rs.)	Earnest Money	Tender	Completion

N.	Notice No. & date		of Work (Rs.)	Money Deposit (Rs.)	cost	period
1	CR-BrMMR 012023-2024 dated 15.04.2023	Painting of Track girder bridges and ROB on various sections over Nagpur division.	1823938.14	36500	NIL	09 months
2	CR-BrMMR 022023-2024 dated 15.04.2023	Provision of Jacking brackets on various track girder bridges on various section of Mumbai Division. (25 bridges).	4610196.98	92200	NIL	09 months
3	CR-BriMMR 032023-2024 dated 15.04.2023	(A)Improvement to facility for inspection of bearing for effective monitoring for smooth functioning of track girder bridges over Solapur division and (B) Metalizing of track girder bridges (05 no. of bridges) of DD-MMR & PB-SNSI section on Solapur division.	9337566,19	186800	NIL	12 months
4	CR-BrMMR 042023-2024 dated 15.04.2023	Improvement in structural life of bridge by replacing top flange plate of SDB nala UP/RD and Benishirur bridge DN/RD in SUR-WD section of SUR Division.	4494833.69	89900	NIL	09 months
5	CR-BrMMR 052023-2024 dated 15.04.2023	Replacement of Rail bearer on Wunna bridge Dn Rd on WR-BPQ section of NGP division.	11595979.91	208000	NIL	12 months

Complete information of above e-tender notice is available on website "http://www.ireps.gov.in". Bids other than in the form of e-bids shall not be accepted against the above Tender.

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

ereby nivited in the Secured Creditors that will be sold through public, mortgaged to the Secured Creditors that will be sold through public to recourse basis'. The auction details of the mortgaged property are shared properties, mortg auction "No recou

below:

Details of the Property: The land & building (excluding movable assets) at Tara
Workshop located at Village Aple about 2 kms from NH 104 at Aple Phata in Panvel
Taluka Raigad District in the state of Maharashtra, measuring around 24.210

Reserve Price	EMD (5% of	Date of	Last date of Application
	Reserve Price)	E-Auction	& Bid Deposit
Rs. 105,14,50,000/-	Rs. 5,25,72,500/-	6th May, 2023	4th May, 2023

EAuction Start Time: 11:00 AM to 1:00 PM

EAuction Start Time: 11:00 AM to 1:00 PM

Site Inspection & Documents Verification Date & Time: Post EMD submission, between 21st April 2023 to 15th May 2023 in office hours with prior approval

Name & Contact details of Authorised Officer: Mr. Dhruv Sethia, Mobile No. 9076 135515 Email Lid chruv-sehha@hocindia.com

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link: https://hoci.auctiontiger.net

BAYER CROPSCIENCE LIMITED

CIN: L24210MH1958PLC011173 Regd Office: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane (West) - 400607. Tel. No.: 022-2531 1234; Fax No.: 022-2545 5063

BAYER Website: www.bayer.in; Email: ir_bcsl@bayer.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS

Notice is hereby given to the Shareholders of Bayer CropScience Limited ("the Notice is hereby given to the Shareholders of Bayer CropScione Limited (the Company) that prusant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), the Company is required to transfer all such shares in respect of which dividend remains unpaid and unclaimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

The Company has uploaded the details of such shareholders and shares that are due for transfer to IEPF on its website under the Investor Relations Section > Investor Related information > Unclaimed Dividends, at www.bayer.in. Further, the Company has completed posting specific communications to the concerned shareholders whose dividend has remained unclaimed and shares eligible for transfer to IEPF Authority, at their address registered with the Company providing complete details of their outstanding dividend.

Company has sent individual communication to the concerned reholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the said

For further details and for making a valid claim for the unclaimed dividend lying with the Company, the Shareholders who have not claimed their dividend for a period of seven consecutive years from the financial year 2015-16 can write to our Registrar & Share Transfer Agent on or before October 12, 2023, at the following address, falling which the Company will be compelled to transfer the relevant shares to IEPF Suspense Account:-

TSR Consultants Private Limited at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083 or send an e-n at csg-unit@tcplindia.co.in.

Place: Thane Date: April 21, 2023

Nikunjkumar Savaliya Company Secretary & mpany Secretary & Compliance Officer

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Section and Rules. Please also be informed that, upon such transfer, shareholders can claim the transferred shares along with the dividends from the IEPF Authority for which details are available at www.iepf.gov.in. For Bayer CropScience Limited

* vedanta VEDANTA LIMITED nce of Duplicate Share Certificates thereof. on of this Notice, we shall co Distinctive Nos.

868138876 2891717563 2891717912 1099936 868678528 868679127 838515 2812549979 SGL122702 2812546260 1095298

financiales.epap.in

For Vedanta Limited Prerna Halwasiya Company Secretary & Compliance Officer ---





Quarterly Return Monthly Payment (QRMP)

A step towards ease of doing business for small taxpayers having Aggregate Annual Turnover upto ₹ 5 Crore during the F.Y. 2022-23

The eligible taxpayers who wish to avail the QRMP scheme may opt in by performing the following steps on the GST portal (www.gst.gov.in):



Go to Services > Returns > Opt-in for quarterly return option

Taxpayers already availing QRMP Scheme are not required to reapply for the Scheme



Benefits

- ☑ File GST statements/Returns in FORM GSTR-1 & GSTR-3B just once in a Quarter
- Pay monthly Tax conveniently using Fixed Sum Method (Pre-filled Challan) or Self-Assessment Method (actual tax due after adjusting ITC) in first two month of a Quarter
- ☑ Easily opt in and opt out of the Scheme
- ☑ Enjoy the convenience of a Flexible Invoice Filling Facility (IFF)
- Self Assessment of ITC & Tax once every Quarter

For more details, please refer to the Notification No. 81 to 85/2020 Central Tax & Circular No. 143/13/2020-GST all dated 10.11.2020



Last date to opt for QRMP Scheme from Q1 of F.Y. 2023-24 is 30th April, 2023

Eligible registered person can opt in for any quarter from first day of second month of preceding quarter to the last day of the first month of the quarter

GST Return Filing: Its Fast, Easy and Simplified





















कॅथॉलिक बँक बिल्डिंग, पापडी नाका, वसई (पश्चिम), दूर. क्र. ०२५० २३२२४४९, ०२५० २३२२०५३

कब्जा सूचना

क्रांजा स्ट्रिया स्वाप्त कंपालिक को - ऑफ्टरॉल के लि, पापदी, यसई, वि, पाप्तपत्रे प्रािपकुत अधिकारी या नात्याने सिक्स्मीटाय्योजन अंट्र किन्द्रकान ऑक कायनानिअल अंसेट्स अंट्र एन्सेसेंट ऑक सिक्सुरिटां इंटोस्ट ऑक्ट, २००२ आणि कल्या १३ (१) सिब्सुरिटी इंटोस्ट (एन्सेसेंट्र) कल्या, २००२ सहायका नियम ३ अन्यत्रे प्राप्त अधिकारांचा वायर करून माणणी स्थान आते करून कर्दात आणि इंटा यांच सूपनेतील एक नाट्स एक अध्यान क्रिया काया क्रिया आणि कंद्रीसामांच अतिक होते. क्रियोची स्वतिक क्रिया यांच सूपनेतील एक नाट्स कर्या अध्यान क्रिया आणि कंद्रीसामांच अतिक होते. क्रियोची स्वतिक क्रिया क्रियोची क्रिया क्रिया अध्यान आत्रे क्रिया क्रिय

अ. क्र.	कर्जदाराचे नाव, खाते क्र. आणि शाखा	कब्जा अन्यये तारण मत्तेचे वर्णन	मागणी सूचनेनुसार थकबाकी आणि मागणी सूचना दिनांक	कब्जाची तारीख आणि प्रकार
१	सौ. शाहनाझ मुनीर शेख	जमीन सह गोडाऊन, जिचा सर्व्हें क्र. २७, हिस्सा	₹.	प्रत्यक्ष कब्जा
	मे. नाझ फिश कंपनी	क्र. २, आईस स्टोरेज गोडाऊन धारक क्र.	ह. १,२२,५८,८२६/-	
	ओडीसीसी १५	टी०१००३०५०५००१/३२७८ आणि मिळकत		१९-०४-२०२३
	उत्तन शाखा	क्र. टी०१००३०५०५००१/३२७९, गाव उत्तन,	०४.०७.२०१७	
		भाईदर-पश्चिम, तालुका आणि जिल्हा ठाणे		

सही/-प्राधिकृत अधिकारी बॅसीन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बॅक लि. दिनांक: १९.०४.२०२२ स्थळ: पापडी, वसई

जाहीर सूचना

माचा वार्षावर आवामितामीमा वे ही है, जानित क्रमांक २०१-वी, रा मनता, ग्रेड क्र. १, त्यारि क्रमांक २०१-वे व्याप्त क्षारी क्ष

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक (डीएचएफएल ओल्ड लॅन आणि आयसीआयसीआय न्यु लॅन) आणि पत्ता	अंमलवजावणीयोग्य मत्ता/ तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता	सूचना पाठविल्याची तारीख/ सूचनेच्या तारखेस थकबाकी	एनपीए तारीख
Ŗ	ष्यताना विश्व अञ्चल प्रयामा (१८८००००२११) स्वित्व विश्व विष्य विश्व विष्य विश्व विष्य विषय विष्य विष्य विषय विषय विषय विष्य विष्य विष्य विष्य विष्य वि	अस्तिता सुप मानेट वज्ज, नवा गयः, वार्यान्य-१०१२० ज्जातिन सिम मानेट नाप्योप्टर नोप्योप्टर नोप्योप्टर नोप्योप्टर नोप्योप्टर नाप्योप्टर नोप्योप्टर नाप्योप्टर नाप्योप्टर नाप्योप्टर नाप्याप्टर नाप्याप्ट	मार्च १४, २०२३ रू. १५,०२,०१७/-	१०/१०/ २०२२
ą	अञ्दूतरेहमान खमीश शेख/ शवाना शेख/ (०६२०००४१६८ त्वबुसेडाएडीआए००००५००१८४३) आणि बी/१५, द्विन शाउस कॉलनी, १ला मजला, पार्कसाईट, फायर क्रिगेड जवळ, विक्रोळी पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई- ४००७६९	पर्लेट क्र. ए-३०१, ३रा मजला, विंग ए, परिचय अपार्टमेंट, गट क्र. २१८२/१/१(भा.), एमएसईबी पावर हाऊस जवळ, कटी रोड, श्रीगॉटा-४१३७०१.	फेब्रुवारी २०, २०२३ रू. १३,०६,८९५/-	09-83- 2022
Mr	विङ्गल साहेबराव तांबे/ व्हारका विङ्गल तांबे/ (१०४००००६९९५ आणि वयुस्रेडएयुआर००००५००८८६६) आणि करमाड, औरंगाबाद, महाराष्ट्र, औरंगाबाद- ४३१ ००१	पर्लेट क्र. ११, स्टिल्ट ३रा मजला, ए२ बिल्डिंग, श्री गुरूदत नगर, कुंभेफळ, कुंभेफळ कमान जवळ, जालना रोड, महाराष्ट्र- ४३१००३.	फेब्रुवारी २०, २०२३ रू. ९,५४,५७८/-	09-87- 7077

वांची बजावर्षीकरिता पावले उचलच्यात आली. आहेत. उसले कर्वहर आणि/किया लाचे हमीदार (मधोन्य तेथे) यांचा सरर सूचना प्रसिद्धी तारवेषासून देखात बक्तवती सरक्त अता करमासाठी बहारी बोताविष्याचा के आहे कसून के तथ्याचा सिम्बुटिराववेदात और्षण रिकन्ट्रकटन ऑफ पावन्विकरल ऑस्ट्रस और नेपोसीट ऑफ सिम्बुटिटी हरोस्ट ऑबर २००२ च्या तसुदी अजबी चुंचील पावले उचलच्यात बेवील.

State Bank of India

प्राधिकृत अधिकान्यांचे तपशीलः -नावः श्री. विकास कुमार, मोवाईल क्र.: ९९७९८९४२०६ दिनेश मीवां - ९६६४९५६०४४ लंण्डलाईन क्र. (कार्यालय) ०२२-४१६११४०∨

शाखा- स्ट्रेस्ट ऑसेट मॅनेजमेट ब्रांच - ॥, रहेजा चेंबर्स, तळमजला, विंग - ची, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नॉरमन पाईट, मुंबई-४०० ०२१ फोन क्र.: ०२२-४१६११४०४, फॅक्स क्र.: ०२२-२२८१४०१,

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सचना

बर्गुराबन्नेमन और किन्तरुकान ऑफ कायनानीअस ऑस्ट्रस और एक्सेसिंट ऑक सिब्युरिटी ट्रेटीस्ट अंब्ट, २००२ सहावाका सिब्युरिटी ट्रेटीस्ट क्सेसिंटी, 9स्स, २००२ च्या नियम ८(५) सारी परंजुबनान्ये समाय समेच्या निर्काश कि निवस्त स्थान मानान्य बता आमि विशेषतः कर्न्यर आणि हमीदर पांच सूचना बाहे रेचान ते के अपने विशेषती स्थान मिळकत ताल परको स्तृत् (स्टेट वेस ऑक् (ग) बडे नहम ओह, दिया सोकीस कवा स्टेट वेस ऑस हीटायणा प्राणिक अधिकाराची चेतान आहे, ती २०१२ २०२२ तेनी "भे आहे बेस ओह समारी

	क कब्जा स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत					
	काही आहे तेथे आहे तत्वाने'' विकण्यात वालील विनिर्दिष्ट अटीवर करण्यात येणार आं		या वसुलाकार	ता (सरफसा अवट, २००२ अतगत)		
क्रमास्त ।मळकताच्या ।ललाव ययाल व कर्जदाराचे नाव	इमीदाराचे			मुलीसाठी मिळकत विकण्यात ।णार आहे ती धकवाकी		
दुर्गेम्बरी इंडस्ट्रीज लिमिटेड नॉदणीकृत कार्यालयः महारा लक्ष्मीबाई ग्रेड, गावाने चौक, परभण परभणी ४३१४०४, महाराष्ट्र प्रशासकीय कार्यालयः वरीलप्रमाणे	ी, ३. श्री. कमकिशोर अगरवाल ४	श्री. मुद्रालाल अगरवाल श्री. विजयप्रकाश अगरवाल श्री. संतोषकुमार अगरवाल	8. 88,80	३०.०४.२०१९ रोजीस ,७९,९५९.०० + ३०.०४.२०१९ ग्रावरील व्याज + खर्च + परिव्यय		
नामाधिकार विलेख धारकाचे ना	t	मिळकतीचे वर्णन				
श्री. संतोष ऑकारलाल अगरवार	गव्हाणे चीक, परमणी ४३१४०१ सि कमलकिशोर ऑकारलाल अगरवाल २००२/आरडीबीएफआय ॲक्ट च्या र	यत कमर्शिअल रहिवासीत प्लॉ यांच्या मत्तेची विक्रीकरीता भार एतुदी अन्वये क्षेत्र ८९०.६० ची.म	ट धारक सव्हे . ४.८० करो रिटर्स	क. २११४/१४८७० मध्ये श्री. ड राखीव किंमत. सरपैसी ॲवट,		
श्री. कमल किशोर ऑकारलाल अगरवाल	संच क्र. ॥: श्री. संतोष ओंकारलाल व गव्हाणे चीक, परमणी ४३१४०१ स्थि ओंकारलाल अगरवाल यांच्या म २००२/आरडीबीएकआय ॲक्ट च्या र	त कमर्शिअल रहिवासीत प्लॉट थ तेची विक्रीकरीता भार. ४.४ एतुदी अन्वये क्षेत्र ७६२.५३ ची.	ारकसर्वेक्र. ९ करोड र मीटर्स	२११४/१४८७० मध्ये श्री. संतोष त्रखीव किंमत. सरफेसी ॲवट,		
श्री. मुद्रा ऑकारलाल अगरवाल	संच क्र. ॥: श्री. कमल के श्री. मुझ २११४/१४८७०, गव्हाणे चीक, परमा मध्ये श्री. मुझा ऑकारलाल अगरवाल २००२/आरडीबीएकआय ॲक्ट च्या र	गी ४३१४०१ स्थित कमर्शिअल र । यांच्या मत्तेची विक्रीकरीता भा एतुदी अन्वये क्षेत्र १२८२.५० ची.	हिवासीत प्लॉ ६. ७.२९ कर मीटर्स	ट पारक सर्व्हें क्र. २११४/१४८७० is राखीव किंमत. सरफैसी ॲक्ट,		
श्री. गोपाळ रामकृष्ण अगस्वाल	चौक, परभणी ४३१४०१ स्थित कमित्र अगरवाल यांच्या मत्तेची विक्रीकरीता च्या तरतुदी अन्वये क्षेत्र ८३४.६७ ची.	संब क्र. IV: श्री. गोपाळ रामकृष्ण अगरवाल यांच्या ताचे हि क्र. १९४८ च, क्लांक ए सीटीएस क्र. २९१४/१४८७०, गव्हाणे चीक, परमणी ४३१४०१ स्थित कमर्थिअल रहिवासीत प्लॉट धारक सब्ले क्र. २९१४/१४८७० मध्ये श्री. गोपाळ रामकृष्ण अगरवाल यांच्या सनेची विक्रीकरीता मात्र. ४.७४ करोड राखीव किंमत. सरफैसी ऑक्ट, २००२/आरडीबीएकआय ऑक्ट च्या तत्त्वती अन्यवे क्षेत्र ८३७.६७ भी. मीटर्स				
श्री. अनिल ओंकारलाल अगरवा	 संच क्र. V: श्री. अनिल ऑकारलाल गव्हाणे चौक, परमणी ४३१४०१ स्थि। ऑकारलाल अगरवाल वांच्या म २००१/आरडीबीएफआय ॲक्ट च्या १ 	त कमर्शिअल रहिवासीत प्लॉट पा तेची विक्रीकरीता भार. ४.८	स्कसर्वेक्र. ० करोड २	२११४/१४८७० मध्ये श्री. अनिल		
श्री. विजयकुमार ऑकारलाल अगरवाल	संच क्र. VI: गट क्र. ८४, ब्राम्हणगाव विजयकुमार ऑकारलाल अगरवाल २००२/आरडीबीएकआय ॲक्ट च्या र	यांची मत्तेची विक्रीकरीता भार.	४.१३ करोह			
दुर्गेश्वरी इंडस्ट्रीज लि.	संच क्र. VII: वेअरहाऊस गट क्र. १८० विजयकुमार ओंकारलाल अगरवाल २००२/आरडीबीएमआय ॲवट च्या र	यांची मत्तेची विक्रीकरीता भार.	२.५७ करोड			
श्री. सुनिल ऑकारलाल अगरवार	 संच क्र. VIII: हि क्र. हि क्र. १९४ व्य रहिवासीत प्लॉट पारक सब्हें क्र. २११४ ४.५२ करोड राखीव विमत. सरफैसी ३ 	/१४८७० मध्ये श्री. सुनिल ओंक	रलाल अगरव	ाल यांच्या मत्तेची विक्रीकरीता भारु.		
ई-लिलावाची तारीख आणि वेर	ह: दिनांक: २३.०५.२०२३, वेळ: ५ तास	स. ११.०० ते दु. ४.०० सह प्रत	येकी १० मिर्	नेटांच्या अमर्यादीत विस्तारासह		
	राखीव किंमत आणि इअ	र तपशिल: राखीव किंमत				
संच क्र.। करीता	संच क्र. ॥ करीता	संच क्र. III करीता		क्र. IV करीता		
₹. ४,८०,००,०००.००	8. 8,89,00,000.00	ह. ७,२९,००,०००.००		8,88,00,000,00		
संच क्र. V करीता	संच क्र. VI करीता	संच क्र. VII करीता		क्र. VIII करीता		
₹. ४,८०,००,०००.००	₹. ४,१३,००,०००.००	रु. २,५७,००,०००.०० विकली जाणार नाली	₹.	8,47,00,000.00		
		र) राखीव किमतीच्या १०%				
संच क्र.। करीता	संच क्र. ॥ करीता	संच क्र. III करीता		संच क्र. IV करीता		
रु. ४८,००,०००.०० संच क. V करीता	ह. ४४,९०,०००.०० मंच क. VI करीता	रु. ७२,९०,०००.०० संच क. VII करीता		ह. ४७,४०,०००.०० संच क. VIII करीता		
₹. ४८,००,०००.००	₹. ४१,३०,०००.००	₹. २५,७०,०००.००		संघ क्र. VIII कराता इ. ४५,२०,०००.००		
बोली वाडवण्याची स्कक्षमः ह. १,००,०००/-						

"सावधान: ही नोंद प्यायी की सरद ई-लिलाब हा ''जे आहे जेबे आहे तत्वाने, जे आहे जेने आहे तत्वाने आणि जे काही आहे तेबे आहे तत्वाने का वेबार आहे ''.

चोचना आहें."
प्रच्या केरीयां, प्रदेशियांनी शिलायाच्या चेश्रीयूर्वाण आगाउन तार्यव्या गलेशन हात्याची मीरावस्य आस्त्री केरा पुरस्त्राव्या के, एवसादीमी शिल.

- शिलामां क्योंगोर्ट मीरावस्य अस्थित केरा कि स्वार्थित केरा कि स्वर्य केरा कि स्वार्थित केर

सर परका साह क्यापण साह देखार के को.

को बेक्साओं की साहित्य की बोर्क अपने को स्थान के सोत्तरां की संबंधिक सार्वाचर (विकास) हिम्स को स्थान संवंधिक (अस्ति के बोर्क अस्ति के साहित्य के स्थान के साहित्य के अस्ति के साहित्य के साहित्य

स्चना सुष्टा आहे. ामळकर दिनांक: १७.०४.२०२३ ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

वेदांता लिमिटेड *vedanta

सूचना

ाद्वारे सुचना देण्यात येते की, कंपनीचे खाली वर्णन रु. १/– दर्शनी मूल्य असलेले पुढील शेअर प्रमाणपत्र या खालील दिलेली तपरिशतानु राविले/महाळ झाले आणि सदर सूचना प्रकाशनाच्या तारखेपासुन १५ दिवसांच्या आत हरकत प्राप्त न झाल्यास, आम्ही प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र उ

वरण्यास विचार करू.							
अ.	शेअरधारकाचे नाव	फोलिओ क्र.	शेअर्स	विभिन्नक्र.		प्रमाणपत्र	
क्र.				पासून	पर्यत	क्र.	
ع	हेमंत मेघराज राठोड	एसजीएल११०३७७	800	८६८१३८८७६	८६८१३९२७५	८३७१४५	
2	एआर आरएम सुब्रमण्यन चेट्टियार	एसजीएल१२३५४८	३५०	८९१७१७५६३	२८९१७१७९१२	१०९९९३६	
3	श्री. एस. नारायणन	एसजीएल१११९७५	8,00	८६८६७८५२८	८६८६७९१२७	८३८५१५	
8	बी सी शशिधरा	एसजीएल१२२७०२	३७२०	२८१२५४६२६०	२८१२५४९९७९	१०९५२९८	
	बी ज्योती शशिधरा						

ठिकाण: नवी दिल्ली दिनांक: २१ एप्रिल, २०२३

वेदांता लिमिटेड करित

नोंदणीकृत कार्यालयः - अंजिस्स बैंक लि. ''त्रिशुल'', उरा मजला, समर्थेश्वर मंदीर समोर, लॉ गार्डन एरिसिक्ज जवळ, अहमदाबादः - 380006. शालेखा परता - अंजिस्स बैंक लि. पाचवा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी -1, टीटीपी इंडस्ट्रीअल एरिया, गुगतासन रोड, ऐसेली, नवी मुर्बर्ड - 400708. AXIS BANK LTD

(नियम ८(१) **ताबा सूचना**

न्याअवी, खाती सही करवार **विरुद्ध के हैं**, वे प्राविक्त अधिकारी या नात्वाने तिर्वीय प्रतिभूतीकरण व पुनर्शनमा आणि प्रतिभूती अंमतस्त्रजारणी प्रतिभूति अंमतस्त्रजारणी प्रतिभूति अपनि स्वाध्य क्षेत्रकार कि प्रतिभूति के मतस्त्रजारणी प्रितिभूति के स्वाध्य क्षेत्रकारणी प्रतिभूति के स्वाध्य अध्यक्ष के स्वाध्य के स्वि

न्टन बैंकेस गहाण असलेल्या खालील मालमत्तेचा **ताबा** बैंकेने घेतला आहे

विशेष करून कर्जवार आणि सर्व सामान्य जनतेला एतव् व्याव वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे येणे न करूप्यकरीला लाकीव दिली जात आहे. तसेए पुढील संपत्तीचे य रक्कमेवरील व्याजाचे आणि अन्य रक्षांचे वेणेचेने **वेलेचल चैन क्रि**, व्याजासह इतर प्रमातांचिन राहील सुरक्तित मालमत्तेची पूर्तत

the.	करण्यासाठा कजवाराच लक्षः कायद्याच्या कलम १३ मधाल उप-कलम (४) मधाल रस्तुवासाठा कजवाराच ।वशप लक्ष आमात्रत कल आहः						
SF.	कर्जवार / सह-कर्जवार / गताणवार /	थक्याकी रक्कम स.	मागणी सूचनेची तारिख	स्थावर			
	जामीनतदाराचे नांव व परता		ताम्याची तारिख	स्थावर मालमत्तेचे वर्णन			
	1) मोतुम्मय उपर इसमाईल शेख आणि	रु. 22,10,385/- (रूपये बावीस लाख दहा हजार	26-05-2021	फ्लॅट नं. 301, तीसरा मजला,			
	2) रुखसाना मोहय उनर शेख	तीनशे पंच्याएँशी फक्त) 25.05.2021 रोजी देय रक्कम आणि त्यावरील पुढील व्याजासह कराराच्या दराने तसेच पेमेंट केल्याच्या तारखेमर्यंतचे सर्व खर्च, शुल्क आणि खर्च	18-04-2023	विंग पी-1, कल्पवृक्ष, तालोजा एमआयडीसी ता. पनयेल, रायगड 410207. एरिया क्षेत्रफळ 27.465 ची.मी			
	वर्गाण :18.04.2028 व्यक्त : तालोजा (मजकुनत संदिग्धता असल्यास इंजजी मजकूर डाइड मानावा.) प्राविकृत अधिकारी, वीक्स्स वॅफ सि						

CANARA ROBECO

Canara Robeco Mutual Fund

t Co. Ltd.

Investment Manager: Lanara Kobeco Asset Management LO. Ltd. Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001. Tel.: 6658 5000 Fax: 6658 5012/13 www.canararobeco.com CIN No.: U65990MH1993PLC071003

NOTICE-CUM-ADDENDUM NO. 03

Change in the constitution of the Board of Directors of Canara Robeco Asset Management Company Limited All unit holders of Canara Robeco Mutual Fund are requested to take note of the following change in the constitution of the Board of Directors of Canara Robeco Asset Management Company Limited (CRAMC):

Appointment of Mr. K Satyanarayana Raju as an Associate Director & Chairman
Mr. K Satyanarayana Raju has been appointed as an Associate Director & Chairman on the Board of Canara
Robeco Asset Management Company Limited with effect from 15th April 2023.

Accordingly, below details pertaining to Mr. K Satyanarayana Raju shall form a part of the section 'Details of

RANC Directors in the statement of Additional Information ("SAL").				
Name	Age/Qualification	Brief Experience		
Mr. K Satyanarayana Raju (Associate Director)	57 years / MBA (B&F), BSc, CAIIB	Mr. K Satyanarayana Raju is a seasoned Banker with over 33 years of rich experience in all segments of banking including branch banking, corporate credit, retail credit, NSME, Agri financing, credit monitoring, recovery, inspection, compliance, audit, general administration, information technology & digital banking, etc.		
		He joined erstwhile Vijiaya Bank in 1988 and has risen to the level of Chief General Manager in Bank of Baroda. During his tenure at erstwhile Vijiaya Bank (Bank of Baroda), he has headed various branches including specialized corporate banking branch. He has served as Regional Head of various regions and also served as Zonal Head of Mumbal zone of the amalgamated Bank of Baroda. He has also headed the operations and services department at Head Office.		

This addendum shall form an integral part of the SAI of Canara Robeco Mutual Fund as amended from time to time. All other terms & conditions of the SAI will remain unchanged.

Unit holders are requested to visit www.canararobeco.com to claim their Unclaimed Redemption & Dividend/IDCW amounts and follow the procedure prescribed therein.

For and on behalf of Canara Robeco Asset Management Company Ltd. (Investment manager for Canara Robeco Mutual Fund)

Date: 20-04-2023 sd/ Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. **OSBI** State Bank of India

प्राधिकृत अधिकान्यांचा तथागील नाम - श्री शिक्तम कुमा, मोकाशित क्र: १९५८८१०६ देशेन मीबी- १६६९९६७०३ - १९५८८१०६ देशेन मीबी- १६६९९६७०३ - १२२-१९११४०४ लोडसमाई क्र: (साम्रोमक्श) - २२-४९११४०४

(जोडपत्र - Ⅳ-ए (नियम ८(६) साठी परंतुके पहा स्थावर मिळकतीच्या विक्रीकिरिता विक्री सूचना

स्थित । मार्ट्यावता मार्ट्यावता (मार्ट्यावता मार्ट्यावता (मार्ट्यावता (मार्ट्यावता (मार्ट्यावता (मार्ट्यावता मार्ट्यावता (मार्ट्यावता (मार्ट्यावता (मार्ट्यावता (मार्ट्यावता (मार्ट्यावता (मार्ट्यावता (मार्ट्यावता (मार्ट्यावता (मार्ट्यावता मार्ट्यावता मार्ट्यावता मार्ट्यावता मार्ट्यावता मार्ट्यावता मार्ट्यावता (मार्ट्यावता मार्ट्यावता मार्यावता मार्यावता मार्ट्यावता मार्ट्यावता मार्ट्यावता मार्ट्यावता

			विकण्यात येणार आहे		
कारकॅनेट इन्क्रा प्रोजेक्ट	स प्रा लि	येयक्तिक हमीदार		96.09.9093	ोजीस
नॉदणीकृत कार्यालय: ५०३-थी. सीटी टॉवर-	१७. डोले पाटील रोड. बंड			ह. १७,५६,०७,४५४.००/- + २७.०९.२०१९ पासून त्यावरी व्याज + खर्ष + परिवय	
गार्डन रोडजवळ, पुगे-४१ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफि		३. श्री. धर्मेंद्र लाभशंकर जोशी य ४. श्री. स्वप्तिल अनिल श्रोरात			
नामाधिकार विलेख धारकाचे नाव	मिळकतीचे वर्णन		ई-सिलायाची तारीख आणि येळ	राखीय किंमत आणि इअर तपशिल	निरिक्षणाची तारीख आणि येळ
कारकॅनेट इन्क्रा	संघक्र. १		तारीख:	राखीय किंमत	08.04.2023
प्रोजेक्ट्स प्रा. लि.	प्रकल्प नाय:-		09.04.7073	रु. ४७.२७ कोटी	स. ११.०० ते
	रॉयल प्रंदर		येळ: ५ तास	ज्याखाली मिळकत विकली जागार नाही	ब्. ४.००
	एनए प्लॉट क्र. ए२-ए६० मोजमापीत		स. ११.०० ते	इसारा अनामत रक्कम (इअर)	1
	२,३८,७५४.५३ चौ मी रॉवल पुरंदर असा		दु. ४.०० प्रत्येकी	राखीय किमतीच्या १०%	
	ज्ञात प्रकल्प, गट क्र. ६०	५(भाग), प्लॉट	१० मिनिटांच्या अमर्याद	म्हणजेस रु. ४७२.७० कोटी]

क. १९ ने १९ ६, जान देवाडी, जानुका पुरस, चुणे, महाराष्ट्र ४९ २९०५ चुणे, महाराष्ट्र ४९ २९०५ हुणे, महाराष्ट्र ४९ २९०५

स्थान वाद्र कर कर के स्थान के

दिनांक: १८.०४.२०२३ ठिकाण: मुंबई







नगरपरिषद दुबे रुग्णालय इमारत, पहिला मजला, आदर्श विद्यामंदिर रोड, बदलापूर रेल्वे स्टेशन, (पूर्व), कुळगांव, पिन-४२१ ५०३, ता. अंबरनाथ, जि. ठाणे.

ई-मेल : coud.kulgaonbadalapur@maharashtra.gov.in वेबसाईट : https://kbmc.gov.in

जा.क्र.: कबनप/साबां./१२७/२०२३-२४ दिनांक:२०/०४/२०२३ जाहीर ई-निविदा सूचना क्र.११/२०२३-२४

कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागामार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तरीय अंतर्गत प्रस्तावित २ कामे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडील योग्य त्या नोंदणीकृत
 कंत्राटदाराकडून टक्केवारी दराच्या ई-निविदा मागविण्यात येत आहे. सदर ई-निविदा संच विक्री व स्वीकृतीचा कालावधी दि. २१/ox/२०२३ ते ०६/०५/२०२३ गोजी टपारी ३ ०० वाजेपर्यंत आहे व सदर निविदा दि. ०८/०५/२०२३ रोजी दुपारी ४.०० नंतर उघडण्यात येतील.

निविदेबाबतचा सविस्तर तपशील नगरपरिषदेच्या http://kbmc.gov.in तसेच शासनाच्या http://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर व नगरपरिषदेच्या सचना फलकावर उपलब्ध करण्यात आलेला आहे.

> सही/-(योगेश गोडसे) मुख्याधिकारी कुळगांव बदलापूर नगरपरिषद

जाहीर सचना

तमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की आम्ही येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपर्शीलवारपणे वर्णन केलेल्या मिळकत (सदर ''**मिळकत'**') च्या संदर्भात विरानी कंस्ट्रवशन कंपनी, भारतीय भागीदारी अधिनियम, १९३२ च्या तरतुदीअंतर्गत नोंदणीकत एक भागीदारी संस्था आणि त्यांचे नोंदणीकत कार्यालय येते डी-७१, एल्को

नारणांकुत एक भागारता सस्या आणा त्याच नारणांकुत कायालय वर्ष डा. = v. ५, एलको क्यायिवरा आई. ४, ६६ तरो डा. जो एर्चिया, यूवं = v. ०० ६ तिवा भागोत्र स्त्री क्यायिव त्याची, ४० ६ तिवा भागोत्र स्त्री क्यायि ह्याया, वाचे नामाणिकारण्या तयावाणी आणि एडताळणी करत आहोत. सर्व ते व्यक्ती, थंस्या समाणिडीत कोणांत्रेती व्यक्तीक, दिंदू अविभावित कुटुंत कंपनी, वे बंद्या आणि, थंस्या समाणिडीत कोणांत्री के त्याचीत किया नार्यी, सावकार, एक्सी, व्यक्तीय पंडळ किया वेरावी के प्राच्या के स्थापित किया नार्यी, सावकार, एक्सी आणि किया कोणांत्री आणि वर्षाया कोणांत्री के प्राच्या के सावणांत्री का माणांत्री का सावणांत्री भागावंधीय कोणतारि हक्त, नामांपिक्स, हिस्संबंध, ठीअर, दाव, माणां वसे की, विकी, गृहण, इतांत्र, अद्यावद्य, बहीत, मयत, अंवदान, दिक्सव, सात्राव्य, इक्वावित्य, उप-कुळावित्य, दिक्क अंव लास्त्रम्स, कळावीवाह, वत्त्व, भोणवरा, तावा, केंट्रीकि क्यावस्था/हवते इ. एप्प्स्प्रभाग/टीडीआर वापर, किसा हल्तः, भागीवत्य, सामाग लाग्य, मार्च हल्क, कोण्याती: न्यायाच्याचा हुम्य किंवा आदेश, करार, कंवार, इतंत्रित वार, आणि/किंवा कोणती: नायाच्याचा हुम्य किंवा आदेश, अरार, कंवार, इतंत्र, इतंत्रित वार, आणि/किंवा कोणती: व्यवस्था अपायाची स्थानायः काणत्याचास हम्मान्यावर्धितायाच्या अपायाची काणतायाचा स्थानायः काणत्याचास हम्मान्यावर्धितायाचा प्राप्तद्रीच्या तार्व्यास्य, व्यवस्थान काणतायास हम्मान्यावर्धितायाचा प्राप्तद्रीच्या तार्व्यास्य, व्यवस्थान आणि स्थानायः काणत्याचास हम्मान्यावर्धितायाचा प्राप्तद्रीच्या तार्व्यास्य, व्यवस्थान आहे, स्थान कंचायाः त्वाराच्यास केंवा त्याप्रीत वस्त्रस्थ वार्तिः, स्थानायः क्षाने व्यवस्थान व्यवस्थान वित्यस्थान वित्या त्याप्रीतः उत्त्यस्थान वित्यस्थान वित्यस्यस्थान वित्यस्थान वित्यस्यस्थान वित्यस्थान वित्यस्थान वित्यस्यस्यस्यस्थान वित्यस्यस्थान वित्यस्थान वित्यस्यस्थान वित्यस्यस्थान वित्यस्थान वित्यस्यस्यस्यस्

ाट्रत्याव किवा त्यांगित समस्वतं वातील. श्वादीस उरुलेखित प्रितिष्ट (सर. दर्बानिच वर्षान) ठाणे महानगर पालिकेच्या हरीत नोंदणी जिल्हा आणि उपविल्हा ठाणे मध्ये गाव कीसा, तालुका आणि जिल्हा ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले सन्त्रे क्र. ३८, हिस्सा क्र. १, मोबमाणित १०,४९० चौसत मीटर्स, सन्हें क्र. १६, हिस्सा क्र. १, मोबमाणित १,४९० चौसत मीटर्स प्रश्चित चौरा अणित सन्त्रे क्र. १९ हिस्सा क्र. १, मोबमाणित १,४९० चौसत मीटर्स मीटर्स णूका २१,७९० चौरस मीटर्स थालक विनशती जीमनीच्या ते सर्व भाग आणि हमाण

सदर दिनांक २१ एप्रिल. २०२३

LEXICON LAW PARTNERS

ADVOCATIS & SOLICI मुल्ला हाऊस, ४था मजला ५१, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१. सही/-भागीदार

सार्वजनिक सूचना

प्राप्तर सूचना देण्यात तेत आहे कि आगामा आँतताच्या पुरानेश्वर आगरी पादातील असुपूरी मध्ये अधिवा तमारीवालापंत्रे मुद्रा करण्यात आहेत्या आणित आणि आणित : आणि प्राणीत : आणि प्रणीत : आणि प्रणीत : आणि प्रणीत : अणि प्रणीत : अणित प्रणीत : अणित : अणित प्रणीत : अणित : अणि अधिकाराचा, शीर्षकाचा, हितसंबंधाचा आणि हिस्याचा तपास करीत आहोत, कारण सदर मिळकत बोजे आणि दावे विरहित विकत धेण्यासाठी आमचे अज्ञिल सदर मातकांबरोबर वाटाघाटी करीत

वर्षण आणि देशी रहारित विकार प्रकारवादी आगां जीतांत स्वरं माद्रशावादांत कार्या आहेत.

सदर मिळवर्तीरात विकार विलाम क्रोलवादाती आगांतील स्वरं माद्रशावादां आगांती कार्या माद्रशावादां आगांती स्वरं माद्रशावादी आगांती स्वरं माद्रशावादां आगांती स्वरं माद्रशावादां आगांती माद्रशावादां आगांती माद्रशावादां आगांती माद्रशावादां आगांती माद्रशावादां आगांती माद्रशावादां आगांती माद्रशावादां आगांता माद्रशावादां आगांती माद्रशावादां आगांती माद्रशावादां आगांती माद्रशावादां आगांती माद्रशावादां आगांती माद्रशावादां आगांती माद्रशावादां माद्रशाव

जजान 4: गा समुम्बर्ग, तालुका अतिबाग आणि तिल्ला रायगढ येथील गट क्रमांक LL/2 धारण करणा-या माजमाचीत ४,२०० चौरस मीटर्स क्षेत्रकळ असणा-या जमीनीच सर्व हुकडे आणि खंड व रायवर उथ्या वस्ता—या रायवर्गा—माजमाचीत ४,४०० चौरस मूट) डे क्या वस्ता—या प्रतिकारीच ५,४४० चौरस मूट) डे अपि अपि प्रतिकारीच ५,४४० चौरस मूट) आणि उथे ५ (मोजमाचीत २,५०० चौरस मूट) आणि उथे ५ (मोजमाचीत २,६०० चौरस मूट) आणि उथे ५ (मोजमाचीत २,६०० चौरस मूट) आणि उथे ५ (मोजमाचीत २,६०० चौरस मूट) आणि उथे ५ (मोजमाचीत १३ व्यं १ स्वर्ग माजमाचीत ४,१३० चौरस मूट) आणि उथे १ स्वर्ग १ स्वर्य १ स्वर्ग १ स

पुर्वेकडे : गट क्र. ८८/ १ पश्चिमेकडे : गाव गुंजीस ची सीमा दक्षिणेकडे : गट क्र. ८६ आणि गट क्र. ८७

जनान रः गाव मुनवती, तालुका अलिबाग आणि जिल्हा रायगड वेथील गट क्रमांक ८१ धारण करणारी मोजमापीत २,००० चौरत मीटर्स क्षेत्रफळाची जमीन आणि जमिनीच्या चतुःसिमा खालील प्रमाणेः

पुर्वेकडे : गट क्र. ९० पश्चिमेकडे : गाव गुंजीस बी सीमा

दक्षिणेकडे : गटक्र. ८८/९ आणि गटक्र. ८८/२ जलरेक हे : गट क १० आणि गट क १४ दिनांक : २१ एप्रिल, २०२३.

खैतान आणि कंपनी करिता, हर्ष परीख भागीदार